

## महाराष्ट्र विधानपरिषद

## पत्रक भाग दोन

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट, २०२२/ श्रावण २०, शके १९४४

९८.

महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना स्वीकारण्याबाबतचे निकष पुढीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे:-

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सन २०२२ चे व्दितीय(पावसाळी) अधिवेशन, बुधवार दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे सुरु होणार आहे. गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना घेण्यात येणार आहेत. सदर निर्णयानुसार लक्षवेधी सूचना सन्माननीय सदस्यांकडून शुक्रवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ ते मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत अपवादात्मक बाब म्हणून २४ तास तसेच बुधवार, दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजीपासून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.
- २) महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेचा विषय हा निकडीचा, सार्वजनिक महत्वाचा स्पष्ट, मुद्देसूद व एकाच विभागाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तसेच लक्षवेधी सूचनेचे प्रारूप जास्तीत जास्त १५० ते १७५ शब्दांचे असावे.
- ३) लक्षवेधी सूचना संपूर्णतः ऑनलाईन (online) पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याने यापूर्वीच्या निदेशानुसार ऑनलाईन (online) पद्धतीद्वारे प्राप्त झालेल्या लक्षवेधी सूचनांवरील सन्माननीय सदस्यांची नावे ग्राह्य धरण्यात येतील. याची कृपया नोंद घेण्यात यावी.
- ४) अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वीचे कार्यालयीन कामकाजाचे पूर्ण ३ दिवस अगोदरचा दिवस हा ऑनलाईन (online) पद्धतीने लक्षवेधी सूचना स्वीकारण्यासाठीचा अंतिम दिवस असेल.
- ५) लक्षवेधी सूचना स्वीकृती संबंधी व स्वीकृत सूचना चर्चेला घेणेसंबंधीचा संपूर्णतः अधिकार हा मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचाच राहिल याची कृपया नोंद घेण्यात यावी.

विधान भवन,

मुंबई

दिनांक : ११ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत

प्रधान सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद

याची प्रत :

- १) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य
- २) मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ३) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी
- ४) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक
- ५) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- ६) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व पक्ष कार्यालये
- ७) संगणक कक्ष (website)
- ८) एम.के.सी.एल. कक्ष (MKCL)